

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत अभिसरणाव्दारे
शेततळ्याची कामे घेण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग (रोहयो)

शासन निर्णय क्रमांक: शेततळे-२०१८/प्र.क्र.१२९/मगारो-५

१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २१ फेब्रुवारी, २०१९

- वाचा:-** १) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मगारो-२०१५/प्र.क्र.८५/रोहयो-१, दि. १४.०९.२०१५
२) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मगारो-२०१५/प्र.क्र.८५/रोहयो-१, दि. १३.०७.२०१६
३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मगारो-२०१८/प्र.क्र.१३८/मगारो-१, दि. ०५.११.२०१८
४) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. शेततळे-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५, दि. १०.१०.२०१६
५) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. शेततळे-२०१६/प्र.क्र. १(७४)/ रोहयो-५, दि. १७.०२.२०१६
६) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मगारो-२०१४/प्र.क्र. १६/मगारो-१, दि. २८.०२.२०१४
७) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मगारो-२०१८/प्र.क्र.४२३/मगारो-१, दि. १६.४.२०१८
८) संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
यांचे पत्र क्र. जा. क्र./ मृद-६/मागेल त्याला शेततळे/२७०९/१८, दि. १५.१२.२०१८

प्रस्तावना

रोजगार हमी योजनेंतर्गत “मागेल त्याला शेततळे” योजना संदर्भाधीन दि. १७.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. सदरहू योजनेमध्ये इनलेट आउटलेटसह १५ मीटर X १५ मीटर X ३ मीटर ते ३० मीटर X ३० मीटर X ३ मीटर अशाप्रकारे एकूण ७ व इनलेट आउटलेट विरहित २० X २० X ३ ते ३० X ३० X ३ मीटर एकूण ६ प्रकारची शेततळे अनुज्ञेय आहेत. अशी शेततळे शेतकऱ्यांना स्वतः खोदल्यानंतर आकारमान निहाय कमाल रु.५०,०००/- च्या मर्यादेत शेतकऱ्यास अनुदान अनुज्ञेय आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती विचारात घेता क्षेत्रिय स्तरावर मजुरांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होण्याची शक्यता आहे. भविष्यात येणारी कामाची मागणी विचारात घेता क्षेत्रिय स्तरावर मजुरांना मागणी प्रमाणे स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्याची आवश्यकता निर्माण होवू शकते. “मागेल त्याला शेततळे” योजनेअंतर्गत शेततळी खोदताना त्यातील काही काम मजूरामार्फत व कठीण भूस्तरावरील (मजूरामार्फत होवू शकत नाही) शिल्लक काम “मागेल त्याला शेततळे” योजनेमध्ये करता येवू शकते, असा प्रस्ताव अंदाजपत्रकासह संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भाधीन वाचा येथील अनुक्रमांक ८ येथे नमुद दि. १५.१२.२०१८ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. तदनुसार राज्यात “मागेल त्याला

शेततळे” व “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे” अभिसरण करुन शेततळ्याचे कामे घेण्यास मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन खालील निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

मागेल त्याला शेततळे योजनेतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या शेततळ्याची कामे सोबतचे प्रपत्र “अ” व प्रपत्र “ब” नुसार “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना” व “मागेल त्याला शेततळे” योजनेतून अभिसरणाद्वारे घेण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सदर शेततळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती लागू राहतील :-

क) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निकषानुसार पात्र व इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांची “मागेल त्याला शेततळे” योजनेमधील तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेल्या शेततळ्यांचे सुरुवातीचे ०.५० मीटर खोलीचे खोदकाम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजूरामार्फत खोदावयाचे आहे. या ०.५० मीटर खोलीच्या खोदकामास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाधीन वाचा येथील अनुक्रमांक ७ येथे नमूद दि. १६.४.२०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०१८ च्या मंजूर दर सुचीनुसार रक्कम देय राहिल. उर्वरित २.५० मीटर खोलीचे शेततळे “मागेल त्याला शेततळे” योजनेमधून खोदावयाचे आहे. अशाप्रकारे खोदलेल्या २.५० मीटरच्या कामासाठी अनुज्ञेय अदागी “मागेल त्याला शेततळे” योजनेतर्गत देय असलेल्या अनुदानाच्या प्रमाणात देय राहिल.

ख) उपरोक्त प्रमाणे “मागेल त्याला शेततळे” योजना व “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजनेतर्गत शेततळ्यांची कामे अभिसरणाद्वारे करताना “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजनेतून ०.५० मीटर काम पूर्ण केल्यानंतर त्याचे GEO Tagging करुन त्याचा काम पूर्णत्वाचा दाखला nrega soft या कार्यप्रणालीमध्ये Upload करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर “मागेल त्याला शेततळे” योजनेचे काम सुरु करणे आवश्यक राहिल. “मागेल त्याला शेततळे” योजनेचे GEO Tagging स्वतंत्रपणे करणे ही अनुदान अदायगी पूर्वी आवश्यक राहिल.

३. अभिसरणाद्वारे वरीलप्रमाणे शेततळ्याचे ०.५० मीटर पर्यंतचे खोदायचे काम करताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहिल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१९०२२१९६३५३८७०१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. प्रमोद शिंदे)

उपसचिव (रोहयो), महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
३. मा. मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव
४. सर्व मा. मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा. समिती प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
मुख्य सचिव यांचे सहसचिव
६. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
९. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र- नागपूर
१०. संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे
१२. मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे
१३. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१६. सर्व विभागीय कृषि सहसंचालक
१७. सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे/ सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे, (स्थानिक स्तर)
१८. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई / महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई
(प्रसिध्दीकरिता)
१९. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
२०. सर्व उपायुक्त (विकास)
२१. महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
२२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२४. सर्व उपसचिव / सर्व अवर सचिव व सर्व कार्यासन अधिकारी, रोहयो व सर्व मंत्रालयीन विभाग
२५. निवडनस्ती मग्रा०-५

नियोजन विभाग (रोहयो)शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/प्र.क्र.१२९/मगारो-५ दिनांक २१/२/२०१९ सोबतचे

प्रपत्र - "अ"

०.५० मीटर खोलीचे शेततळे "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने" अंतर्गत मजुराद्वारे व २.५० खोलीचे शेततळे "मागेल त्याला शेततळे" योजने अंतर्गत खोदणे.

(मजुराद्वारे खोदकामासाठी संदर्भाधिन वाचा येथे अ.क्र. ७ येथे नमूद दि. १६.४.२०१८ या शासन निर्णयानुसार मंजूर दराप्रमाणे "मागेल त्याला शेततळे" योजने अंतर्गत खोदकामाकरिता मंजूर दराप्रमाणे शेततळे खोदण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा गोषवारा.

(इनलेट/आऊटलेटसह शेततळे)

(इतर क्षेत्राकरिता)

अ.क्र.	शेततळ्याचे आकारमान	अस्तित्वातीत मागेल त्याला शेततळे		प्रस्तावित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व "मागेल त्याला शेततळे" मधून अभिसरणाद्वारे				
		शेततळे खोदका माचे एकूण परिमाण (घन मीटर)	शासन निर्णय दि. १७.२.२०१६ प्रमाणे मंजूर अनुदान (रुपयात)	०.५० मीटर खोली पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून खोदकामाचे परिमाण (घन मीटर)	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून रक्कम (रुपयांत)	२.५० मीटर खोलीचे "मागेल त्याला शेततळे" मधून खोदकामाचे परिमाण (घन मीटर)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाचा दर (प्रती घन मीटर रुपयांत)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाच्या दराप्रमाणे खोदकामासाठी अनुदान (रुपयांत)
१	२	३	४	५	६	७	८	९
१	१५X१५X३ मीटर	४४१	२२,११०	१०५.१७	१५,२७९	३३५.८३	५०.१४	१६,८३९
२	२०X१५X३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	१८,८८७	४७९.५८	४७.८४	२२,९४३
३	२०X२०X३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	२३,८६५	६८५.८३	४६.२०	३१,६८५
४	२५X२०X३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	२८,८९६	८९२.०८	४४.२१	३९,४३९
५	२५X२५X३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३५,४२५	११६०.८३	३४.२२	३९,७२४
६	३०X२५X३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४१,९५५	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
७	३०X३०X३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	४९,९८३	१७६०.८३	२२.७७	४०,०९४

(इनलेट/ आऊटलेटसह शेततळे)

(जन जाती उप योजना/डोंगराळ क्षेत्राकरिता)

१	२	३	४	५	६	७	८	९
१	१५X१५X३ मीटर	४४१	२२,११०	१०५.१७	१७,५६५	३३५.८३	५०.१४	१६,८३९
२	२०X१५X३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	२१,७११	४७९.५८	४७.८४	२२,९४३
३	२०X२०X३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	२७,४३२	६८५.८३	४६.२०	३१,६८५
४	२५X२०X३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	३३,२१३	८९२.०८	४४.२१	३९,४३९
५	२५X२५X३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	४०,७१७	११६०.८३	३४.२२	३९,७२४
६	३०X२५X३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४८,२२१	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
७	३०X३०X३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	५७,४४९	१७६०.८३	२२.७७	४०,०९४

नियोजन विभाग (रोहयो)शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/प्र.क्र.१२९/मगारो-५ दिनांक २१/२/२०१९ सोबतचे
प्रपत्र - "ब"

०.५० मीटर खोलीचे शेततळे "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने" अंतर्गत मजुराद्वारे
व २.५० खोलीचे शेततळे "मागेल त्याला शेततळे" योजने अंतर्गत खोदणे.

(मजुराद्वारे खोदकामासाठी संदर्भाधिन वाचा येथे अ.क्र. ७ येथे नमूद दि. १६.४.२०१८ या शासन
निर्णयानुसार मंजूर दराप्रमाणे "मागेल त्याला शेततळे" योजने अंतर्गत खोदकामाकरिता मंजूर
दराप्रमाणे शेततळे खोदण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा गोषवारा.

(इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे)

(इतर क्षेत्राकरिता)

अ.क्र.	शेततळ्याचे आकारमान	अस्तित्वातीत मागेल त्याला शेततळे		प्रस्तावित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व "मागेल त्याला शेततळे" मधून अभिसरणाद्वारे				
		शेततळे खोदका माचे एकुण परिमाण (घन मीटर)	शासन निर्णय दि. १७.२.२०१६ प्रमाणे मंजूर अनुदान (रुपयांत)	०.५० मीटर खोली पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून खोदकामा चे परिमाण (घन मीटर)	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून रक्कम (रुपयांत)	२.५० मीटर खोलीचे "मागेल त्याला शेततळे" मधून खोदकामाचे परिमाण (घन मीटर)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाचा दर (प्रती घन मीटर रुपयांत)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाच्या दराप्रमाणे खोदकामासा ठी अनुदान (रुपयांत)
१	२	३	४	५	६	७	८	९
१	२०X१५X३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	१४,०७६	४७९.५८	४७.८४	२२,९४३
२	२०X२०X३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	१८,९२९	६८५.८३	४६.२०	३१,६८५
३	२५X२०X३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	२३,७८१	८९२.०८	४४.२१	३९,४३९
४	२५X२५X३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३०,०८५	११६०.८३	३४.२२	३९,७२४
५	३०X२५X३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	३६,४११	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
६	३०X३०X३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	४४,२३६	१७६०.८३	२२.७७	४०,०९४
(इनलेट/ आऊटलेट विरहित शेततळे)				(जन जाती उप योजना/डोंगराळ क्षेत्राकरिता)				
१	२	३	४	५	६	७	८	९
१	२०X१५X३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	१६,१७५	४७९.५८	४७.८४	२२,९४३
२	२०X२०X३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	२१,७५०	६८५.८३	४६.२०	३१,६८५
३	२५X२०X३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	२७,३२६	८९२.०८	४४.२१	३९,४३९
४	२५X२५X३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३४,५७०	११६०.८३	३४.२२	३९,७२४
५	३०X२५X३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४१,८४०	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
६	३०X३०X३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	५०,८३२	१७६०.८३	२२.७७	४०,०९४